

श्री. समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड पिंपळगांव ब. रजिस्टर्ड सोसायटी रजि. नं.
एनएसके/आरएसआर/१०७/८३ दि. ५/१२/८३

श्री. समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लि. तर्फे चेअरमन
१. श्री. भास्करराव नामदेवराव बनकर, वय- ५४,
व्यवसाय-शेती, रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड,
२. व्हा. चेअरमन श्री. बाळकृष्ण सयाजी ठोबरे, वय-४९,
व्यवसाय-व्यापार, रा. पिंपळगाव ब. ता. निफाड,
३. मैनेजर श्री. अरुण शिवाजीराव काळे, वय-४७,
धंदा-न्नेकरी, रा. पिंपळगांव ब.,
ता. निफाड, जि. नाशिक.

पक्ष नं. १

यांसी....


श्री. प्रतिक संपत्तराव देशमुख, वय-२८,
व्यवसाय-व्यापार, रा. १७, स्वामी बंगला, कलानगर,
जेलरोड, नाशिकरोड, ता. नाशिक, जि. नाशिक.
पिन ४२२१०९

पक्ष नं. २

कारणे भाडेपट्टा लिहुन ठेवितो तो ऐसा जे की,

१. पक्ष नं. १ ही रजिस्टर्ड सोसायटी असुन ती दि महाराष्ट्र को आॅपरेटिव सोसायटीज अँकटन्वये नोंदलेली संस्था असुन तिचा नोंदणी क्र. एनएसके/आरएसआर/१०७/८३ दि. ५/१२/८३ असा आहे. पक्ष नं. १ चे मालकीची जमिन पिंपळगांव ब. ता. निफाड येथे असुन पक्ष नं. १ ने त्याचे प्लॉट्स औद्योगिक झारऱ्यासाठी भाडेपट्ट्याने देण्याचे ठरविले. ते प्लॉट्स बिनशेतीकडे वर्ण केलेले आहेत. पक्ष नं. १ यांचा मालकी हक्क, कब्जा कोणत्याही प्रकारे बांधीत नाही. सदर औद्योगिक वसाहतीमधील कराराचे परीशिष्टांत वर्णन केलेला प्लॉट पक्ष नं. २ ला त्याचे औद्योगिक वसाहतीसाठी भाडेपट्ट्याने घ्यावयाचा आहे पक्ष नं. २ ने पक्ष नं. १ च्या मालकी हक्कविषयी जरुर ती खात्री करून परिशिष्टात वर्णन केलेला प्लॉट प्रस्तुत भाडेपट्ट्यात नमुद केलेल्या मुदतीसाठी शर्ती आणि अटीवर भाडेपट्ट्याने घेण्याचे ठरविले व त्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जाचा विचार करून पक्ष नं. १ ने प्लॉट भाडेपट्ट्याने देण्याचे ठरविले. पक्ष नं. २ ने नियमानुसार पक्ष नं. १ या सोसायटीचे सभासद झालेले आहे. पक्ष नं २ ने सोसायटीचे नियम पोट नियम जे आज आहेत अथवा पुढे होतील ते मान्य करण्याचे कबुल केले आहे व त्यानुसार प्रस्तुत भाडेपट्टा लिहुन ठेवला आहे.

..३..



२. याचत माहिते दरमध्ये 'पक्ष नं. 9' असा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये 'पक्ष नं. 9' अथवा पक्ष नं. 9 चे ज्या संस्थेमध्ये विलीनीकरण होईल. ती संस्था व पक्ष नं. 9 उत्तरधिकारी यांचा समावेश आहे. पक्ष नं. २ हया संज्ञेमध्ये पक्ष नं. २ मध्ये नमुद केलेली व्यक्ती तिचे वारस अथवा पक्ष नं. २ मध्ये नमुद केलेली कंपनी /सोल प्रोप्रायटरी धंदा/ भागीदारी धंदा फर्म, त्याचे भागीदार यांचा समावेश आहे.

३. पक्ष नं. ९ व २ यांच्या दरम्यान जो करार झाला व ज्या शर्ती पक्ष नं. ९ व २ चे दरम्यान परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉट बद्दल भाडे करार झाला त्या कराराच्या शर्ती व अटी पुढे लिहील्याप्रमाणे

अ). पक्ष नं. ९ ने पक्ष नं. २ ला परिशिष्टात वर्णन केलेला प्लॉट नं. २०५, दि. २४/२/२०१२ पासुन दि. २३/२/२०४२ पर्यंत ३० वर्षे मुदतीसाठी प्रस्तुत भाडेपटद्यात नमुद केलेल्या शर्ती व अटीवर भाडेपटद्याने दिला आहे.

ब). पक्ष नं. ९ यांनी पक्ष नं. २ यांस सदर परिशिष्ट नं. ९ यात वर्णन केलेला प्लॉट भाडेयाने मिळावा यासाठी रु. २२५/- प्रति चौ. मी. प्रमाणे रिडीमिएबल कंस्ट्रक्शन शेअर्स रु. १,२०,२५०/- व क्षेत्र विकास वर्गणी रु. २६,०००/- असे एकुण १,४६,२५०/- अक्षरी रूपये एक लाख शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास मात्र ही रक्कम वरील मुदती करीता आगाऊ खंड घेवुन प्रस्तुत भाडेपटद्याने भाडेयाने दिलेला आहे. प्रस्तुत भाडेपटद्यामुदत पुर्व कोणत्याही कारणास्तव रद्द झाला तर पक्ष नं. ९ पक्ष नं. २ यांस रिडीमिएबल कंस्ट्रक्शन शेअर्स रु. १,२०,२५०/- अक्षरी रूपये एक लाख विस हजार दोनशे पन्नास मात्र देण्यास बांधील राहील व क्षेत्र विकास वर्गणी पोटी भरलेली रक्कम रूपये २६,०००/- अक्षरी रूपये सक्कीस हजार मात्र पक्ष नं. २ याला परत करण्यास, परत देण्यास, वजावट करण्यास जबाबदार राहनार नाहीत ही बाब पक्ष नं. २ खवत: कबुल करत आहे.

क). वरील प्रमाणे रक्कमे शिवाय खालील प्रमाणे खालील प्रमाणे रक्कमा पक्ष नं. २ ने पक्ष नं. ९ ला वेळचेवेळी पुढे नमुद केल्याप्रमाणे देत जाण्याचे आहे. हया खर्चाची रक्कमेची निश्चिती संचालक मंडळ ठरविल त्याप्रमाणे राहतील. त्याचा तपशिल पुढे लिहील्याप्रमाणे-

क. १) पक्ष नं. २ ने वरील कलम नं. ३ ब यात नमुद केलेल्या रक्कमेच्यातिरीक्त दरसालचे प्लॉट भाडे प्रति चौ. मिटरला रु. १/- प्रमाणे होणारे भाडे रु. ६५०/- अक्षरी रूपये सहाशे पन्नास मात्र दरसालचे ३९ मार्च पुरुषी द्यावयाचे आहे.

क. २) पक्ष नं. २ ने पक्ष नं. ९ ला वसाहतीच्या मॅट्टनन्ससाठी उदा. ररते, विज पुरवठा, पाणी पुरवठा, ऑफिस खर्च इ. साठी जो काही खर्च येईल. त्या खर्चाबद्दल जी रक्कम पक्ष नं. ९ दरवर्षी संचालक मंडळाच्या सभेत ठरतील त्याचप्रमाणे पक्ष नं. २ ने मागणी होताच



न. प. ड.	
दर्शक	१९२ /२०१२)
	४ - ४८

... देण्याची आहे. ही खर्चाची रक्कम सर्वसाधारणपणे दरवर्षी होणाऱ्या खर्चाच्या रक्कमेवर अवलंबुन राहील. याप्रमाणे जी रक्कम ठरेल ती मासिक/त्रैमासिक /सहामासिक किंवा वार्षिक पद्धतीने पक्ष नं. २ ने पक्ष नं. १ मागणी केल्याप्रमाणे देत जाण्याची आहे.

क. ३) याशिवाय पक्ष नं. १ ला वसाहतीच्या मेंटेनन्ससाठी सरकारने ज्या स्थानिक रखराज्य संरथेने ज्या काही खास बाबी अथवा व्यवस्था करण्यास सांगितल्या त्याकामी जो खर्च येईल त्या खर्चाची रक्कम हिसेराशी प्रमाणे जी संचालक मंडळ ठरविल त्याप्रमाणे पक्ष नं. २ ने ती रक्कम पक्ष नं. १ ला मागणी होताच देण्याची आहे.

क.४) परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉटवर येणारा बिशेतसारा पक्ष नं. १ कडे पक्ष नं. २ ने दरसाल ३९ मार्च्याच्या अगोदर आगावु (अँडव्हांन्स) जमा करण्याचा आहे. परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉटवर जसजसा बिनशेती सारा आकारला जाईल त्याप्रमाणे देण्याचा आहे.

याप्रमाणे जी काही रक्कम निश्चित होईल व केली जाईल ती पक्ष नं. २ ने पक्ष नं. १ ला वेळचेवढी देण्याची आहे. याप्रमाणे रक्कम मागणी पत्र पक्ष नं. १ ने पक्ष नं. २ ला रजिष्ट्र पोष्टाने /साध्या पोष्टाने /पोष्टाचा दाखला घेवुन (सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंगने) अगर पक्ष नं. २ च्या आॉफिसमध्ये देवुन संबंधित व्यक्तीची सही घेतली म्हणजे रक्कमेची मागणी पक्ष नं. २ कडे योग्य प्रकारे झाली असे समजण्यात येईल. वरीलप्रमाणे पत्रव्यवहारासाठी अश्वा अन्य पत्रव्यवहारासाठीपक्ष नं. २ चा या भाडेपट्ट्यात तो पत्ता दर्शविला आहे तो पत्ता पत्रव्यवहारासाठी ग्राह्य मानला जाईल.

वरील पोटकलम क १ ते क ४ या नमुद केलेल्या रक्कमाबाबत व त्याची प्रत्येक प्लॉटवर होणारी आकारणी याबाबत पक्ष नं. १ चे संचालक मंडाळाचा निर्णय हा अखोरचा गरील. याएमाणे होणारी रक्कम मागणी होताप सात दिपसांचे आत देणे ही महत्वाची शर्त आहे. त्यानंतर देय रक्कमेवर दरसाल दर शेकडा १८ टक्के दराने व्याज आकारले जाईल. परंतु त्यानंतरही योग्य त्यामुदतीत वरील प्रमाणे कोणत्याही रक्कमा पक्ष नं. २ ने दिल्या नाही तर मिळकतीची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत मिळकतीचा पक्ष नं. १ ला ताबा घेण्याचा हक्क आहे. व त्याप्रमाणे ताबा पक्ष नं. १ ला कोर्टाच्या आदेशाशिवाय घेता येईल व कोणतीही नुकसान भरपाई पक्ष नं. २ ला पक्ष नं १ ने देण्याची नाही.

४. पक्ष नं. २ ने परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉटच्या ठिकाणी तीज कनेक्शन खत:चे खर्चाने घ्यावे व त्यासाठी भरावे लागणारे डिपॉऱ्टिट, वगैरे पक्ष नं. २ ने देण्याचे आहे. मात्र त्यासाठी पक्ष नं. १ चे सहकार्याची गरज असल्यास ते सहकार्य पक्ष नं. १ ने संमतीद्वारे देतील मात्र खर्चाची कोणतीही जबाबदारी पक्ष नं. १ वर नाही.

५. परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉट चे ठिकाणी पाणी कनेक्शन पक्ष नं. २ ने मिळवावयाचे आहे याप्रमाणे पाणी प्लॉटला उपलब्ध होण्यासाठी पक्ष नं. १ ने खत: व्यवस्था केली ...५..



४०५	प. ड.
१९२	/२०१२)
५ - १८	

.... तर त्या खर्चामध्ये पक्ष नं. २ ने रक्कम दयावी. तसेच पाणी चार्ज जो ठरेल तो द्यावा मात्र अशी व्यवस्था होई पावेतो पक्ष नं. २ ने खतःचे जबाबदारीवर पाणी मिळवणेचे आहे. याप्रमाणे पाणी कलेक्शन मिळविण्यासाठी पक्ष नं. २ जरुर ती मदत करतील. परंतु खर्चाची जबाबदारी पक्ष नं. १ वर नाही. तसेच प्लॉटचे ठिकाणी पाणी मिळाले नाही तर त्याची कोणताही जबाबदारी पक्ष नं. १ वर नाही.

६. पक्ष नं. १ नं. खतः: इलेक्ट्रीक जनरेशन केले व /अगर खतः: पाणी व्यवस्था केली आणि तशी इलेक्ट्रीक व पाणी व्यवस्था प्लॉट धारकांना देण्याचे ठरविले तर तसा पुरवठा करण्यासाठी जो काही दर आकारला जाईल त्या दराने वापरलेल्या विजेसाठी, पाण्यासाठी रक्कम पक्ष नं. २ ने पक्ष नं. १ ला वेळजेनकी देत जाण्याची आहे.

७. पक्ष नं. १ ने पक्ष नं. २ ला परिशिष्टात वर्णन केलेला प्लॉट नं. २०५ उद्योगधांदयासाठी भाडयाने दिलेला आहे. परंतु सदरचा उद्योगधांदा बदलणे झाल्यास पक्ष नं. २ ने पक्ष नं. १ ची लेखी संमती घेण्याची आहे व ती महत्वाची शर्त आहे. याप्रमाणे प्लॉटचा वापर उपरोक्त व्यवसाय सोडुन दुसऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी केला नाही आणि त्यांस पक्ष नं. १ ची लेखी संमती नसेल तर प्रस्तुत भाडेपट्टा मुदतपूर्व रद्द करण्याचा हक्क अधिकार पक्ष नं. १ ला आहे व त्या कारणारत्तव भाडेपट्टा रद्द करून पक्ष नं. १ ला जागेची कब्जा पुरवत कोणतीही नुकसान भरपाई न देता घेण्याचा पक्ष नं. १ ला हक्क व अधिकार आहे.

८. पक्ष नं. २ ने प्रस्तुतचा भाडेपट्टा झाल्यापासुन ६ महिन्याचे आत प्लॉटवर बांधकाम सुरु केलेच पाहिजे ही भाडेपट्टा चालू राहण्यास महत्वाची शर्त आहे करार झाल्यापासुन १ वर्षाच्या आत बांधकाम पुर्ण केलेच पाहिजे ही महत्वाची शर्त आहे. परंतु ही शर्त पक्ष नं. १ चे संचालक मंडळारा योग्य वाटे अशा कारणारत्तव पक्ष नं. १ शिथील करू शकतील. परंतु पक्ष नं. २ ने बांधकाम सुरु करण्याचे दृष्टीने खतः: कुठलीच कारवाई केली नाही, तसेच बांधकाम करण्याचा प्रयत्न केला नाही असे दिसले तर आणि उद्योगधांदा वरील मुदतीत सुरु केला नाही तर भाडेपट्टा रद्द करण्याचा अधिकार पक्ष नं. १ ला राहील व वरील प्रमाणे शर्तीचे पालन न करणे ही गोष्ट कराराचा भंग म्हणून समजली जाईल.

वरील प्रमाणे अट पक्ष नं. १ संखेच्या पोट नियम १-१ यामध्ये समाविष्ट आहे. ती शर्त पक्ष नं. २ ने खव्युशीने मान्य केली आहे. पक्ष नं. १ ने योजलेली औद्यागिक वसाहत वेळचेवळी कार्यरत व्हावी हाच उद्देश यामागे आहे. वरीलप्रमाणे शर्त पक्ष नं. २ ने खव्युशीने कबूल केली आहे. शिवाय सभासद म्हणुन देखील बंधनकारक आहे.

९. पक्ष नं. १ ला महाराष्ट्र शासनाचे उद्योगखाते यांनी बांधकाम पुर्ततेबदल वेळचेवळी आदेश व /अगर नियम कलविले आहेत. त्या नियमानुसार आदेशानुसार अथवा नविन जे नियम/आदेश येतील त्यानुसार पक्ष नं. २ ने जागेवर बांधकाम करावयाचे आहे आणि ते बांधकामाचे नियमप्रमाणे बांधकात करण्यात आले नाही तर ती बाब कराराचा भंग म्हणून समजली जाईल.



ल. प्र. ड.

१९२ /२०१२)

E - 98

१०. पक्ष नं. १ ला करतव्याच्या बांधकामाचे नकाशे व अर्ज पाच प्रतित व आवश्यक ते कागदपत्र पक्ष नं. १ कडे दाखल करावे, पक्ष नं. १ संबंधीत कागदपत्रे ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत यांचेकडे बांधकाम मंजुरीसाठी पाठविल. पक्ष नं. २ यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेवुनच बांधकाम करावयाचे आहे.

११. पक्ष नं. २ ला परिशिष्टात वर्णन केलेले प्लॉट्स सभासद म्हणुन दिलेले आहे. त्यामुळे पक्ष नं. १ या संसंख्येचे नियम, पोट नियम, सध्याचे व पुढे होणारे नियम व पोटनियम पक्ष नं. २ वर बंधनकारक राहील. याप्रमाणे नविन नियम व पोटनियम सर्व प्लॉट धारकांचे फायद्याचे असरील ते मंजुर होण्यास पक्ष नं. २ यात कोणतीही हरकत कोणतीही हरकत घेता येणार नाही.

१२. पक्ष नं. २ कबूल करतात की, :-

१२.१) पक्ष नं. २ ला परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉट्वर बांधकाम करण्यासाठी, तेथील व्यवसायासाठी कर्ज घेणे झाल्यास पक्ष नं. २ ने तसेच कर्ज घ्यावे मात्र पक्ष नं. १ ची संमती असल्याखेरीज परिशिष्टात वर्णन केलेला प्लॉट कर्जसाठी गहाण अगर /व तारण देता येणार नाही. तशी संमती दयावयाची किंवा नाही ही बाब पक्ष नं. १ च्या मर्जीवर अवलंबुन आहे. मात्र योग्य कारणे असल्याखेरीज अशी संमती पक्ष नं. १ नाकारणार नाही.

१२.२) पक्ष नं. २ यांनी जरुर ती इन्शुरन्स पॉलीसी खवतःचे खर्चाने घेण्याची आहे. पक्ष नं. २ याचे उद्योगामुळे व वापरामुळे आजुबाजूच्या अन्य भिळकर्तीचे नुकसान होणार नाही व तसेच नुकसान झाल्यांस त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी पक्ष नं. २ वर राहील. व तशा प्रकारची इन्शुरन्स पॉलीसी पक्ष नं. २ ने घेण्याची आहे.

१२.३) पक्ष नं. २ ने त्याच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या जरुर त्या परवानज्या परवाने, तसेच सहकारी कायदेकानू नुसार लागणारी परवानगी व परवाने त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रिलेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन ऑफ्ट १९६९ अथवा तत्सम कायदे आज मितीस असलेले व पुढे लागू होणारे यानुसार लागणाऱ्या हरतन्हेच्या परवानज्या घेवुनच नंतरच व्यवसाय सुरु करावयाचा आहे. अशा प्रकारे परवानगी न घेता परवाने न घेता व्यवसाय सुरु केला आणि यदाकदाचित पुढे कोणतीही व कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर त्या नुकसानीची कारवाईची सर्व जबाबदारी पक्ष नं. २ चीच राहील. तसेच त्याबद्दल कारवाई होवुन कोणतीही जबाबदारी पक्ष नं. १ वर आली तर त्याची कारवाई (इन्डेन्मेंटी) करून देण्याची जबाबदारी पक्ष नं. २ वर राहील व अशी कारवाई (इन्डेन्मेंटी) करून देण्याची जबाबदारी पक्ष नं. २ रिकारीत आहे.

१२.४) पक्ष नं. २ हे त्याच्या जागेतुक निर्माण होणारे सांडपाणी, अथवा त्यांच्या वापरामुळे निर्माण होणारे सांडपाणी तसेच जागेची खच्छता, साफसफाई याची खवतःव्यवस्था करतील आणि ती व्यवस्था स्थानिक संसंख्येच्या मागणी प्रमाणे (लोकल ऑथोरिटी) असे व ती करण्याची जबाबदारी पक्ष नं. २ ची आहे व ती पुरता पक्ष नं. २ ने खर्चाने करावयाची आहे.

१२.५) जागेच्या बांधकामाचे प्लॉन्स एकदा मंजुर केल्यानंतर जागेमधल्या बांधकामामध्ये कोणतेही फेर बदल व /अगर नविन बांधकाम पक्ष नं. १ व ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत यांचे संमती/परवानगीशिवाय पक्ष नं. २ ने करावयाचे नाही.

१२.६) पक्ष नं. २ हे त्यांच्या इमारतीची दुरुस्ती मेन्टेनन्स योग्यवेळी वेळवेवेळी करतील व त्यासाठीचा खर्च खवतः करतील तसेच पक्ष नं. २ यांच्या खर्चाने परिशिष्टात वर्णन केलेल्या प्लॉटच्या हद्दीवर कंपाऊंड वॉल पाच फुट उंचीची ताबडतोब खर्चाने करून देतील.



न. प. इ.	
६	८७२ /२०१२)
७ — १८	

१२.७) पक्ष नं. २ चा प्लॉट त्यावरील बांधकाम वापर व त्याठिकाणी उद्योगधंदा अन्य प्लॉट धारकांना अथवा वसाहतीजवळील गावातील रहिवासी लोकांना त्रासदायक (न्युसन्स) तापदायक होईल अशारितीने कोणतेही वर्तन करणार नाहीत. वरील बाबतीत कोणतीही तळार असली तर त्याचे निवारण पक्ष नं. २ स्वरुप्याचे व खतःचे जबाबदारीवा करतील.

१२.८) पक्ष नं. २ चे प्लॉटमध्ये केव्हाही जावुन सदर जागेची, बांधकामाची, प्लॉटची, मशिनरीची पाहणी करण्याचा अधिकार पक्ष नं. ९ चे पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी वर्गास आहे.

१२.९) पक्ष नं. २ चा प्लॉट व अगर त्यावर बांधली जाणारी इमारत भाड्याने पोट भाड्याने, लायसेन्टी म्हणुन चालता धंदा वर्ग करून, गुंडविलने धंदा वर्ग करून, भागीदारी फर्म याची घटना बदलून, नविन भागीदार घेवुन व हल्लीचे असलेले भागीदार निवृत्ती करून पररुपर वर्ग करणार नाहीत, अशारितीने अथवा अन्य प्रकारे वर्ग करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे वर्तन झाल्यांस तो कराराचा भंग समजला जाईल. पक्ष नं. २ ला प्लॉट व त्यावर बांधलेली इमारत किंवा इमारतीचा /प्लॉटचा काही भाग पोटभाड्याने द्यावयाचा असल्यास त्यासाठी पक्ष नं. ९ कडे अर्ज करून संमती मिळविण्याची आहे. पक्ष नं. ९ ला योग्य वाटल्यास सदर वाबीस संमती देतील अन्यथा सदरचा प्लॉट पक्ष नं. २ ने पक्ष नं. ९ ला परत करणे जरुरीचे आहे.

१२.१०) प्रस्तुत भाडेपट्ट्याशी संबंधीत कुठल्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्या विषयाची योग्य ती माहिती कागदपत्रांसह तीन महिन्यात पक्ष नं. २ ने देण्याची आहे. त माहितीची योग्य ती छाननी केल्यानंतर पक्ष नं. ९ संबंधीत व्यक्तीची नावे भाडेपट्टा धारण करणाऱ्यां मध्ये सामील करण्याचे किंवा नाही ते ठरवतील.

१२.११) प्लॉटवर पक्ष नं. २ स्वरुप्याचे झाडे लावतील व त्याची देखभाल करतील.

१२.१२) सदरचे करारनाम्याचे शर्तीप्रमाणे सदरचे मिळकतीवर बांधकाम करण्याकरिता पाया खोदणे व दगड, माती, मुरुम वगैरे बाहेर गाढण्याचा हक्क पक्ष नं. २ ला आहे. मात्र या कारणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कुठल्याही कारणाने सदरच्या मिळकतीवर खोदकाम करण्याचा अथवा खोदकाम करून बाहेर काढलेला माल मटेरिअल मिळकतवरुन बाहेर याहुन नेण्याचा हक्क पक्ष नं. २ ला नाही.

प्रस्तुत भाडेपट्ट्याच्या शर्ती व अटीत जरूर ते बदल संस्थेच्या फायद्याचे असतील तर ते करण्याचा, नविन शर्ती समाविष्ट करण्याचा अधिकार पक्ष नं. ९ ला आहे. त्याप्रमाणे बदल करण्यास पक्ष नं. २ हरकत करणार नाही.

१३) वरील प्रमाणे शर्ती पक्ष नं. २ ने खतः होवुन कबुल केलेल्या आहेत व त्या पक्ष नं. २ वर बंधनकारक राहतील. या शर्तीचा भंग झाल्यास भाडेपट्टा रद्द करून पुर्ववत मिळकतीचा कब्जा घेण्याचा पक्ष नं. ९ व त्याचे पदाधिकारी यांना हक्क आहे.

१३-१) पक्ष नं. २ ने कराराप्रमाणे वर्तन केले, कराराच्या शर्ती व अटीचा कोणताही भंग पक्ष नं. २ ने अथवा पक्ष नं. २ कडुन झाला नाहीतर करारानुसार ठरलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे ३० वर्षांपावेतो पक्ष नं. ९ पक्ष नं. २ ला परिशिष्टात वर्णन केलेल्या जागेचा उपभोग घेव देतील.

.C..



क्र. प. ड.	१९२	/२०१२)
वर्ष	— १८ —	

१३-२) भाडेपट्ट्याची ३० वर्षांची मुदत संपत्ताव अथवा भाडेपट्टा करारात ठिकाठिकाणी लिहिल्याप्रमाणे कराराच्या शर्तीचा भंग झाल्यानुठे भाडेपट्टा मुदतपुर्व रद्द झाला व करण्यात आला व तर पक्ष नं. २ यांनी जागेवर केलेले वांधकामे स्वतःच्या खर्चाने ३ महिन्याचे काढून घावी याप्रमाणे पक्ष नं. २ ने केले नाही तर ती बांधकामे पक्ष नं. १ चे मालकीचे होतील. त्याबदल कुललेही मुल्य अथवा रक्कम अथवा नुकसान भरपाई पक्ष नं. १ ने पक्ष नं. २ ला देण्याची आवश्यकता राहणार वाही. उपरोक्त कोणत्याही परिस्थीतीत पक्ष नं. १ व त्यांचे अधिकारी यांनी जागेमध्ये स्वतः शिळून पुर्ववत मालक महणुन प्लॉटचा कब्जा घेतील व तसा हक्क व अधिकार पक्ष नं. १ ला आहे. तसेच या प्रमाणे कब्जा घेण्याकरिता कोणत्याही कोर्ट हुख्यामार्ही जल्ली वाही.

१४. प्रस्तुत करारात्यानुसार जी काही दाद मागावयाची असेल ती उभयतांना सहकारी न्यायालयातच भागता येईल.

१५. प्रत्यु भाडेपट्ट्याचा संपुर्ण खर्च पक्ष नं. २ ने करावयाचा आहे. किंवा सदरचा भाडेपट्टा औद्योगिक वसाहतीने आपल्या कामकाजासाठी सभासद भाडेकरूशी केलेला भाडेपट्टा असल्याने महाराष्ट्र सरकारच्या अधि सुचना क. जी/एन/ए/३ॅण्ड/ सी/ डी.नं. सिएसएल/१९८७/१९८८९/१५ सी १९७९ दि. १४/३/१९८० नुसार सदर भाडेपट्टा विलेखास रट्टम्य डगुडी व जोदणी फी माफ आहे.

१६. कराराची नियुक्त मुदत रांपल्यानंतर पक्ष नं. २ कडे जागा भाडे ठेवायची किंवा नाही ही बाब पक्ष नं. १ यांचे मर्जीतील आहे.

१७. पक्ष नं. २ ने शासनाचे/सरकारचे प्रदुषण करणाऱ्या इंडरस्ट्रीज व कारखाने या संबंधी प्रचलीत असलेले प्रदुषण महामंडळाचे नियम १९६९ याचे व त्यांचे पुढे होणारे नियम कायदेकानु याचे पालन पुर्णपणे करावयाचे आहे.


१८. पक्ष नं. २ यांना त्यांचे कारखान्यामध्ये कुशल व अकुशल व्यक्तीची जी नियुक्ती करावयाची असेल त्यापैकी ३० टक्के व्यक्ती पक्ष नं. १ च्या संरचेच्या शिफारशीने भरती करण्याचे बंधन राहील. त्याप्रमाणे केले नाही तर ती बाब कराराचा भंग असे समजले जाईल व भाडेपट्टा रद्द केला जाईल.

१९. प्रस्तुत भाडेपट्ट्याची असल प्रत पक्ष नं. १ व नवकल पक्ष नं. २ यांचेकडे ठेवली आहे.

२०. पक्ष नं. २ कडुक कराराच्या कोणत्याही शर्तीचा अघार अटीचा भंग झाला तर जागा पुर्वरूप व मुदतपुर्व ताब्यात घेण्याचा हक्क व अधिकार पक्ष नं. १ ला आहे. मात्र त्याप्रमाणे कब्जा घेण्यापुर्वी पुढील प्रमाणे कारवाई पक्ष नं. १ ने करावी.

२०.१) पक्ष नं. २ ने जो कराराचा भंग केला असेल तो कळवुन तो भंग दुर करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देऊन करारभंग व शर्तभंग दुर करावा असे कळतावे. परंतु या मुदतीत कराराचा भंग व शर्तभंग दुर झाला नी तर पक्ष नं. १ ला पुर्ववत स्वतःच्या हक्कात कब्जात जागेचा कब्जा घेता येईल व तसा हक्क पक्ष नं. १ ला आहे.

२०.२) वरीलप्रमाणे एक महिन्यांचे मुदतीत शर्तभंग पक्ष नं. २ ने दुर केला नाही तर पक्ष नं. २ चे सभासदत्व रद्द होईल व जागेचा कब्जा पक्ष नं. १ घेतील. त्या बाबतीत कराराची मुदत संपली नाही व जागा ताब्यात घेवू घावी, वगैरे बदल कोणत्याही तकारी पक्ष नं. २ ला करूता येणार नाही.



२९. प्रस्तुत करारनामा पद्धत नं. १ व पद्धत नं. २ यांगीचे वर्तमान सेवाधिकारांगीच्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांच्या सहयो व संसर्येच्या मुद्रा लावल्या आहेत.

हा भाडेपट्टा राजीखुशीने व स्वसंतोषने लिहून ठेवला आहे.

परिशिष्ट - १

तुकडी व जिल्हा व जिल्हा परिषद नाशिक पोटुकडी पिंपळगांव ब.व पंचायत समिती निफाड पैकी मौजे पिंपळगांव बसवंत शिवारातील/ग्रामपंचायत हददीतील सर्वे नं. ६७०/अ/२ श्री समर्थ यह. औद्योगिक वसाहत लि. पिंपळगांव ब. या संरथेमधील प्लॉट नं. २०५, यांसी क्षेत्र ६५०-०० चौ.मी.

यांसी चतुःसिमा

पुर्वस :- स.नं. ६७०/अ/३ पैकी

पश्चिमेसः - १५, मिट्र रोड

दक्षिणेसः- स.नं. ६८०

उत्तरेस:- प्लॉट नं. २०६

येणे प्रमाणे चतुःसिमेतील मिळकूट प्लॉट वसाहतीमधील रस्ते वापरण्याचे हक्कासह
येणे प्रमाणे मिळकूट

प्लॉट नकाशा

उत्तर

परिचय

નુદી

प्लॉट नं. २०६

प्लॉट नं. २०५

ਪੰਚ

६७०/अ/३ पैकी



दक्षिण (स.नं. ६८० पै)

प्लॉट नं. २०५, यांसी दोत्र ६७०-०० चौमी

90

१०	न. प. ड.
क्रमांक ८९३ /२०१२)	
१० ... १८	

हा भाडेपट्टा करारनामा

दि. २४/२/२०१२

श्री समर्थ सह. औद्योगिक वसाहत पि.ब. तर्फे

श्री. भारकरराव नामदेवराव बनकर
(चेअरमन)

श्री. बाळकृष्ण सयाजी ठोबरे
(व्हा. चेअरमन)

श्री. अरुण शिवाजी काळे
(मैनेजर)
(लिहुन घेणार पक्ष नं. १)

श्री. प्रतिक रांघतराव देशमुख
(लिहुन घेणार पक्ष नं. २)



साक्षीदार:- १. मिस्पॉन्डहौफ
२. २१५०३ २१५०४ क्र. ब।८
मार्ग १६२

नक्कल करिता

गां. नं. अ. १९, ७३५, व १२

गांव
तालुक

पापन संक.	हि.क्र.	धारणा प्रकार
१८१/२	१०८०७	२०५
क्रमांकाचे नाव	श्री ८२	
डी.योग्य क्षेत्र	एकम	गुंडे
हेक्टर	अमर	
चौरस	मिटर	
यत पत्र	८५०	००
एकूण-	८५०	००
अ)	-	-
ब)	-	-
एकूण-	-	-
बिनशेती-	रुपये	घेसे
ग) विशेष-	-	-
प्रावाहन-	-	-
एकूण-	-	-
गां. नं. क्र. ७ अ		

भोगवटदाराचे नाव

दर्शनपत्र श्री सदाश जी
आंध्रप्रियक विजयाहुत शिं
शिंशुलगाव (ल.)

(१०८०७)


खाते क्रमांक

कुलाचे नांव

खंड

(१४१०२) २-३१४

ली. के. प्राप्तवितरण (आगामी
लाई) ३० लागती आणि
किंतर अधिकारी प्रत्याहा



मिन कम्पणाच्याचे

संकेत

रीत हंगाम

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७
मिश्र प्रिकार	प्रिकारातील	प्रत्येक प्रिकाराचे क्षेत्र	अ मिश्र प्रिकाराचे क्षेत्र	प्रिकारातील दृष्टीचा तपशिल												
मिश्र प्रिकार	प्रिकारातील	प्रत्येक प्रिकाराचे क्षेत्र	अ मिश्र प्रिकाराचे क्षेत्र	प्रिकारातील दृष्टीचा तपशिल												
मिश्र प्रिकार	प्रिकारातील	प्रत्येक प्रिकाराचे क्षेत्र	अ मिश्र प्रिकाराचे क्षेत्र	प्रिकारातील दृष्टीचा तपशिल												
मिश्र प्रिकार	प्रिकारातील	प्रत्येक प्रिकाराचे क्षेत्र	अ मिश्र प्रिकाराचे क्षेत्र	प्रिकारातील दृष्टीचा तपशिल												

दस्तावेज तयारता.

१०८०२/१२०४२

प्रिकारातील दृष्टीचा तपशिल

Digitized by srujanika@gmail.com

NOT OVER Rs. *****1661 PAY ORDER
PAYABLE AT NIPHAD BR.

SUB-REGISTAR NIPHAD
PAY

ONE THOUSAND SIX HUNDRED SIXTY ONLY

DATE 21/02/2012

OR ORDER

RS*****1660.00

डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल अण्ड मर्कटाईल को-ऑप. बँक लि., नाशिक
DISTRICT INDUSTRIAL AND MERCANTILE CO-OP.BANK LTD., NASHIK
algaon Branch : Shivaji Nagar, Near State Bank,
algaon (B). Tal.-Niphad, Dist.-Nashik.

FOR NASHIK DISTRICT INDUSTRIAL AND MERCANTILE CO-OP. BANK LTD., NASHIK

Jai
AUTORISED SIGNATORIES

B. V. R.
AUTORISED SIGNATORIES

100 2397 4223770021

12

राष्ट्रीय तेजा संख्या /PERMANENT ACCOUNT NUMBER
AHKPS4172J


नाम /NAME
YOGRAJ SUKHDEO SONAWANE

पिता का नाम /FATHER'S NAME
SUKHDEO MANIK SONAWANE

जन्म तिथि /DATE OF BIRTH
01-02-1961 *R.D. Bhatia, M.A.*

हस्ताक्षर /SIGNATURE

आयकर आयुक्त, नाशिक
COMMISSIONER OF INCOME-TAX, NASHIK



4/02/2012
1:41:02 PM

दुष्यम निवंधकः
निपात

दृष्टि क्रमांक : 912/2012

दूरस्ताचा प्रकार : भाडेपट्टा

नु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता

दस्त गोषवारा भाग-१

३४७

दरस्त क्र १२/२०१२

93198

१ नाव श्री समग्र शहकारी आंतर्राष्ट्रीय वसाहत लिमिटेड में
 विद्यमान मंजुर श्री अल्प सिंहाजी काळे पद ना।
 पता भर/पलेट ब
 गल्फी/सरता -
 इनारतीय नाव
 इनारत न
 पेट/वराहा -
 शहर/भाग
 ताल

पक्षकाराचा प्रकार

छायाचित्र

अंगठ्याचा ठर्ड

नाया ओ सार्वजनिक सहकारी अंदोषिक वसाहत निश्चितेक चं
2 विद्युतग्राम चंडौरमन की भारतवरश गामत्येवाच दाकां पक्ष
न।
प्रत्या भृत्येवाच न।
गल्लौउत्तरा
इमारतीवे नाम
इमारत न।
पट्ट/वसाहत
भृत्य

लिहन घेणार

वय 54

संही

३ नाया औ साथी सहकारी ओटोगिक वर्याचल लिमिटेड ये
विद्युतान इलेक्ट्रिसिटी औ वाल्कूण रायाजी लॉन्गे पर
नं. १
पत्ता भर्यपत्ता भ.
गल्ली/रस्ता -
ईमारतीय नाम
ईमारत नं.
पेट्टा/वर्याचल
शहर/ग

लिहन घेणार

वर्णा 41

३८५

४ नाया प्रोटोकल स्पारासी देशमुख पक्ष ने १८
पता धर्म/परंतु न
गल्ली/स्ट्राई
हमारीने जाते
हमारत न
पेट/वराहांच
शहर/पक्ष नाशिकरेड
तालुका नाशिक
पिना
पैन कावड

लिहन देणार

वय 28

सही



दरसावा नं. 912 [दर्शक क्र. 912/2012] चा गोषवारा

दरसत गोषवारा भाग - 2

नपड

दरसत क्रमांक (912/2012)

98198

दरसत क्र. 912 [दर्शक क्र. 912/2012] चा गोषवारा
गोषवारा नं. १०३ गोषवारा १०३ भरतीय मुद्रा रुपये १००

दरसत क्र. १ चे दर्शक केत्याचा दिनांक : 24/02/2012 ०१:३५ PM
निपांच्याचा दिनांक : 24/02/2012
दरसत क्र. १ चे दर्शक करण्याच्याची राही :


दरसत क्र. प्रकार (३६) भाडेपट्टा
दरसत क्र. अनुच्छेद प्रकार : आशा प्रकारव्या भाडेपट्टाचाढारे भाडे निश्चित केले असेल आणि व्यापारीही अभिमुळ भरले किंवा सुपुढे केले नसेल त्या वावतीत

शिवाय क्र. १ ची घेण : (सादरीकरण) 24/02/2012 ०१:३५ PM
शिवाय क्र. २ ची घेण : (पी) 24/02/2012 ०१:३८ PM
शिवाय क्र. ३ ची घेण : (कब्जी) 24/02/2012 ०१:४० PM
शिवाय क्र. ४ ची घेण : (ओळखा) 24/02/2012 ०१:४० PM

दरसत गोषवारा केत्याचा दिनांक : 24/02/2012 ०१:४० PM

आठवारा :
खालील इसमध्ये शिवेतीच करतात की, ते दरसतऐवज करून देणा-यांना व्यक्तीशा ओळखतात,
व त्याची ओळख पटविसत.

१) शिवाय यांची नाव : शिवाय
गवळी नं. दरसता :
इमारतीची नाव :
ईमेल नं. :
पठानकाऱ्हाही :
शहरावातीची पिपळगाव व
गोषवारा निफाड
पिं:



शुल्क: सवलते १००

०१२३११८
निवारकाची सही
प्रमाणित

प्रमाणित करणेत येते मी
द्वा दस्तामध्ये एकुण १ ते १८
पांजी आहेत.

०१२३११८
कुच्यम निवारक, श्रेणी-१,
निफाड.

पुस्तक क्रमांक एक R93 क्रमांक

घर वोदला

०१२३११८
दुस्यम निवारक श्रेणी-१, निफाड
दिनांक: २८ मार्च २०१२

